

CIN: L65920MH1994PLC080618

Email: shareholder.grievances@hdfcbank.com

Website: www.hdfcbank.com

HDFC Bank Limited, Zenith House, Opp Race Course Gate no. 5 & 6, Keshavrao Khadye Marg, Mahalaxmi, Mumbai- 400034 Tel.:022-39760001/0012

September 21, 2021

**BSE Limited** 

Dept of Corporate Services Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001

Scrip Code: 500180

**National Stock Exchange of India Limited** 

The Listing Department Exchange Plaza Bandra Kurla Complex, Mumbai 400 051

Scrip Symbol: HDFCBANK

Dear Sir

Sub: Notice for loss/misplacement of share certificates

We wish to inform you that we have made an advertisement for loss/misplacement of share certificates in the edition dated September 21, 2021 of The Free Press Journal and its Marathi translation in Navshakti.

The paper clipping of the above two advertisements is enclosed herewith with a request to display the same on your Notice Board and inform the Members in general not to deal with the concerned share certificates.

We shall issue the duplicate share certificate with the probable date as **October 7, 2021** provided no claim(s) in writing supported by the valid documents are received by the Bank / Registrars till **October 6, 2021**. The duplicate share certificates duly sealed and sign shall be dispatch by our **Registrars Viz. Datamatics Business Solution Limited** after the Bank approve the Register for "**Issue of Duplicate Share Certificates**"

Please take the same on your record.

Thanking you

Yours faithfully,

For HDFC Bank Limited

Santosh Haldankar

Sr. Vice President (Legal) & Company Secretary

Encl: a/a.

## HDFC BANK LIMITED

Regd. Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013. [Corporate Identification Number-LES920MH 1994 PICO80518] [e-mail: share holde ognevances@hdfcbank.com] [Webstet: www.hdfcbank.com] [Tel Nos. 022 397 60001 / 0012] NOTICE

Notice is hereby given that the following equity share certificates have been reported a ost/misplaced//irretrievable and the registered holders'/claimant have applied to the Ban for the issue of duplicate share certificates.

Sr. No.	L/F No.	Name of the Shareholder(s)	Dist. From	Nos To	Cert No.	No of Shares
1	6343262	R Uma Devi	16348821-	16348890	28762	70
such Tran B Cr of th issue Acco	o claim/s usfer Agent oss Lane, nis notice e duplicat ordingly the e certifica	s) who has/have any claim in respection witting with all supporting docunts viz Datamatics Business Solutions Li MIDC Marol, Andheri (East), Mumbai after which no claim(s) will be enter se share certificate(s), and/or transfene original share certificates shall stancte(s), any person dealing with the origins and the Bank will not be responsible shand the Bank will not be responsib	nents at the o mited, having: 400 093 within tained and thr r the shares i d cancelled. Aft nal share certi	ffice of ou address at a 15 days o Registrar a favour o erthe issu ficate(s) sh	or Regist Plot No. of the pu s will pr f the ap ance of	rars an B 5, Par blicatio oceed t oplicants duplicat

For HDFC BANK LIMITED

Date: 20.09.2021

5r Vice-President (Legal) & Company Secretary



CANARA BANK, GODDEV BRANCK 1ST FLOOR NIKISHA ARCADE FATAK ROAD BHAYANDER EAST THANE 401105

Branch Ref

Date: 15-09-2021 POSSESSION NOTICE

Where as the under signed being the Authorised Officer of the Canara Bank under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 24-05-2021 (24th May 2021) calling upon the borrowers Mr. Arjun Kadam Bikaji, C 207, Shrinath Jyothi CHSL, Navghar Phatak Road, Near Police Station, Bhayander East - 401 105 to repay the amount mentioned in the notice, being Rs.549476.39 (Rupees Five Lakhs Fourty Nine Thousand Eight Hundred Eighty Five and Paise Eighteen only) plus unapplied interest and charges within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and public in general, that the under signed has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rules on this 15th day of September of the year 2021.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the CANARA BANK, Goddev Branch for an amount of Rs.549476.39 (Rupees Five Lakhs Fourty Nine Thousand Eight Hundred Eighty Five and Paise Eighteen only) and interest thereon.

# Description of the Immovable Property

C 207, Shrinath Jyothi CHSL, Navghar Phatak Road, Near Police Station, Bhayander East - 401 105 Bounded: On the North by:

On the North by: On the South by: On the South by Within the Registration Sub-district of: Bhiwandi, Thane

Date: 15.09.2021 Place: Bhayander **Authorised Officer** Canara Bank

Sd-

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

Mr. Gopalkishore R. Saraiva

mr. Gopalkishore H. Saraiya a member of Challengers C. H. S. Ltd. ("Society") situated at Thakur Village, Kandivali (East), Mumbai 400101 and Co-holding Flat No. 15 on the Level II Floor of Tower I of the society ("Flat"), died on 02/08/2021. We on behalf of the society hereby invite claims or objections from the heir(s) or claimants or objector(s) to the transfer of the share and interest of the deceased member in the capital/property of the society and the said Flat in favor of Mr. Pankaj G. Saraiya within 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. It no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt

with in the manner provided under the bye-laws of the society. Prem Pandey - Advocate Kamdhenu Associates -Advocates & Legal Advisers #13-14, Gokul Horizon, Opp Gundecha's Trillium,

Thakur Village, Kandivali (East), Mumbai-400101

of expiry of its period.

Date: 21 September 2021

Place: Thane

PUBLIC NOTICE

The following borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have

been classified as Non-Performing Assets (NPA). A notice was issued to them under Section 13 (2) of Securitisation and Re-construction of Financial

Assets and Enforcement of Security Interest Act-2002 on their last known addresses, however it was not served and hence they are hereby notified by

GICICI Bank | Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

MR DEVESH M. NAIDU a second Members of the IRIS A, B, C Co-operative

Housing Society Ltd, having Residential Address at Flat No. C-101. IRIS A, B, C

Co-operative Housing Society Ltd. Lodha Paradies, Eastern Express Highway, Opp. Majiwada Bridge, Majiwada, Thane (w), 400601 and holding Flat No. C-101 in the building of the society died on 17.03.2019 Without making Nomination.

other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a

period of 30 days from the publication of this notice, with copies of such

documents and other proofs in support of his their claims/objections for transfer of

shares and interest of deceased members in the capital/property of the society. If

no claims/objections are received within the period prescribed above, the society

shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the

capital/property of the society in such manner as is provided under the Bye-laws

of the society, The claims/objections, if any, received by the society for transfer of

shares and interest of the deceased member in the capital/property of the society

copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the

claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society

between 10.00 A.M. to 5.30 P.M. from date of publication of this notice till the date

For and on behalf of

The IRIS A,B,C Co-op. Hsg. Soc. Ltd.

Hon. Secretary

shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or

### NOTICE SKF India Ltd. Regd. Office: Chinchwad, Pune, ntra 411033, Tel:020-66112500

Email:investors@skf.com

Website: http://www.skf.com/.in NOTICE is hereby given that the certificate [s] for the undermentioned securities of the Company has/haw been lost/misiald and the holderis of the said securities/applicant[s] has/have applied to the Company to elease the new certificate. The Company has informed the holders: applicants that the said shares have been transferred to IEPF as per IEPF

Any person who has a claim in espect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to reless the new certificate to the holder/applicants, withou further Intimetion

Name[s] of holder[s] and jt. holder[s], if any Mukund Gajanan Chitale

Kind of Securities & face value Shares & face value - 10/-No. of Securities - 80

Distinctive number[s] -12294881-960 Sunila Mukund Chitale (legal heir) Place: Mumbal - Date: 21-09-2021

# The Mogaveera Co-operative Bank Ltd.

Regd. & Administative Office : 5th Floor, Mogaveera Bhavan, M. V.M. Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400 058.

### DEMAND NOTICE

The Authorised Officer of The Mogaveera Co-operative Bank Ltd. has issued Demand Notice in compliance of section 13(2) of SARFAESI Act, 2002 to below mentioned Borrower(s)/sureties demanding outstanding amount within 60 days from the date of issue of the said notice, mentioned as detailed herein below. This

Sr. No.			& owner(s) of the Secured Asset(s)			
13000	Mr. Sunil Shivkumar Pawar	13/09/2021	Mr. Sunil Shivkumar Pawar & M			
2.	Mr. Shailesh Shivkumar Pawar -Borrowers	& Rs. 1,77,91,012.00	Shailesh Shivkumar Pawar - Flat No. D/502, 5th Floor, Raheja Vistas			
1.	Mr. Sharad Shivkumar Pawar	(as on 30/06/2021	C.H.S. Ltd., Raheja Vihar Complex, CTS			
2.	Mrs. Sunita Sunil Pawar	with further interest	No. 119-F, Village Tungwa, Powai,			
3.	Mrs. Sheela Shailesh Pawar	from 01/07/2021)	Chandivali, Mumbai-400 072.			
4.	Mrs. Radhika Santosh Pawar -Sureties					

SARFAESI Act, take possession and subsequently auction the mortgaged properties/secured assets as mentioned above, if the borrower(s)/sureties do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this notice.

The borrower(s)/ sureties are also prohibited under section 13(13) of the SARFAESI Act, to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the Bank. This public notice is to be treated as notice u/s 13(2) of the SARFAESI Act. 2002

Borrower(s)/sureties are advised to collect the original notice u/s 13(2) from the undersigned on any working

Dated: 20.09.2021

Place : Mumbai

Sd/-Authorised Officer

#### Notice under section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (The Act) Particulars of Mortgaged Borrower(s) (A) NPA (C) No. property/ (lee) (B) Amount (Rs.) (D) FLAT NO. 204, 2ND FLOOR, C WING, 26.08.2021 SWAGAT VILLAGE, SAI MANDIR MURBAD ROAD DHAMOTE LOAN ACCOUNT NO. Rs. 18.09.783.83/- (Ru HHLBAD00447042 1. SURESH S SURYAVANSHI Eighteen Lakh Nine Thousand Seven Hundre 2. VAISHALI SURESH SURYAVANSHI NEARAL EAST, RIAGARH-410101, MAHARASHTRA Eighty Three And Palea Sixty Three Only) as on 28.06.2021 LOAN ACCOUNT NO. FLAT NO. 601, 6TH FLOOR, ZALA 19.08.2021 Rs. 65.23.065.63/- (Rupe SAPPHIRE NAUPADA, GHANTALI ROAD, THANE (WEST) - 400602, HLAPV8H00401718 1. HASMUKH KARSAN MOTA Sixty Five Lakh Twenty Three Thousand Sixty Five And Palsa Sixty (PROPRIETOR OF KHUSHI ENTERPRISES) MAHARASHTRA Three Only) as on 2. VAISHALI H. MOTA 19.06.2021 LOAN ACCOUNT NO. FLAT NO. 1402, 14TH FLOOR, C2. 25.06.2021 Ra. 25.28.065.46/- (Rupe MOORFEILD ECO-VISTAS SHIL PHATA, TALUKA & DISTRICT Twenty Five Lakh Twenty Eight Thousand Sixty HHLBOR00173556 1. AMIRULLAH CHAUDHARY 2. CHOUDHARY HAKIMULLAH SHAH ALIAS CHOUDHARY THANE, NEAR KALYAN PHATA, THANE-400612, MAHARASHTRA Five And Pales Forty Stx Only) as on 26.06.2021 KHUSHRUNNISHA HAKIMULLAH LOAN ACCOUNT NO. FLAT NO. 302, 3RD FLOOR, Ra. 20,39,144.17/- (Rupe HHLBAD00421826 1. SURAJ SUDARSHAN YADAV 2. CHANDADEVI SURAJ YADAV DPPOSITE ARVIND GURUKUL Twenty Lakh Thirty Nine Thousand One Hundred Forty Four And Palsa SCHOOL, SHIRGAON BADLAPUR E, THANE-421503, Seventeen Only) as on 26.06.2021 **MAHARASHTRA** LOAN ACCOUNT NO. Rs. 19.20,293.47/- (Ruper 5. FLAT NO. 504, FIFTH FLOOR. 26,06,2021 HHLBAD00431331 1. SACHIN SHANKAR A WING BUILDING, IVY VASANT SPRINGWOOD, BHOSALE NAGAR Ninuteen Lekh Twenty Thousand Two Hundred Ninety Three And Palse Forty Seven Only) as CHIRMIRE 2 PRAVIN SHANKAR ASARAM, BAPU ASHRAM ROAD, SHIRGAON BADLAPUR EAST, CHIRMIRE THANE-421503, MAHARASHTRA on 26.06.2021 . RUPALI SACHIN CHIRMIRE 4. SONAM PRAVIN SHANKAR LOAN ACCOUNT NO. HHLBOH0319181 FLAT NO. 302, BLOCK NO. 8, A WING, YASHWANT SRUSHTI, 26.06.2021 Rs. 12,86,121.62/- (Rupe Twelve Lakh Ninety Eight Thousand One Hundred Twenty One And Palsa Shity Two Only) sa on 25.06.2021 1. AHAMAD IDRISH KHAN 2. SHAHNOJ BANO 8. NO. 91 PLD 52 NEW 92 OLD 54, NEWAT VILLAGE, BOISAR WEST, THANE-401501, MAHARASHTRA LOAN ACCOUNT NO. HHLAMT00451520 PLOT NO. 8-PART-EAST SIDE, 26.04.2021 Re. 12,66,232.75 (Rupess S. NO. 4/1B, PAWAN NAGAR, Twelve Lakh Strty Stx NEAR SINDHI CAMP, NEW TOWN BADNERA, PRAGANE-BADNERA, Thousand Two Hundred Thirty Two And Palsa . JAI SADHURAM SIRWANI 2. SADHURAM GELARAM Seventy Five Only) as on 26.04.2021 ANRAVATI-444001, MAHARASHTRA

B-WING, SAI ENCLAVE, JUCHANDRA NAIGAON EAST, Ten Lakh Ninety Five Thousand Two Hundred HHLBOR00309274 1. SURESH HARESHWAR VILLAGE JUCHANDRA, TAL. VASAI DISTRICT THANE, THANE-401208, Stxty Five And Palea PATIL 2. SAKSHI SURESH PATIL Stateen Only) as on MAHARASHTRA 26,06,2021 FLAT NO. G 1. GROUND FLOOR. 10. LOAN ACCOUNT NO. 26.06.2021 Re. 9.58.523.90/- (Rupees E WING, BUILDING NO. 1, SECTOR 7, DREAM CITY, HHLBON0322648 1. PRAYIN KUMAR JHA Nine Lakh Fifty Eight Thousand Five Hundred 2 SHUBHAN PRAVIN JHA BOISAR EAST, THANE - 401501, Twenty Three And Pales Ninety Only) as on 3. AMBEY PRAVIN JHA MAHARASHTRA 26.06.2021 11. LOAN ACCOUNT NO. FLAT NO. 201. 2ND FLOOR, D WING, 28,06,2021 Rs. 6,17,210/- (Rupees BUILDING NO. 4, SECTOR 9, DREAM CITY, BOISAR EAST, HHLBOR00146366 1. RUPESH MOHAN RAUT Six Lakh Seventeen Thousand Two Hundred 28.06.2021

DIVA SHILPATA ROAD, DIVA EAST, THANE-400612, MAHARASHTRA

FLAT NO. 1308, 13TH FLOOR,

FLAT NO. 104, 18T FLOOR, WING B, 26.08.2021 PIYUSH MAJESTIC, DAWLE GAON,

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (a) and as per books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has bee classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets class issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of the borrower in view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabiliti

the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 50 days from the date of publication of this notice, falling which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire

reason to the real is terms of provisions a sub-security of description for the secured Creditor only fill the date of publication of the notice for sale of the secured esset(s) by public suction, by inviting quotations, tender from public or by private realy. Further it may also be noted that in case Borrower falls to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time frame. Borrower may not be entitled to redeem the proper in terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, either by

way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of secured creditor

PINCO: RIAGARI/THANE/MUMBA//NAVI MUMBA/ AMRAVATI/PUNE (MAHARASHTRA)

Date: 17.09.2021

Place : Dadar West, Mumba

LOAN ACCOUNT NO. HHLBAD00444430

LOAN ACCOUNT NO.

1. CHANDRAKANT B KAMBLE 2. ARCHANA C. KAMBLE

For INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED Authorized Office

Rs. 13,86,066.38/- (Rupee Thirteen Leith Eighty Stx Thousand Stxty Stx And Palsa Thirty Stx Only) as

Ra. 10.96.265.16/- (Rupe

on 26.06.2021

26.06.2021

### **PUBLIC NOTICE** NOTICE is hereby given to public at large that my clients

M/s. Arunkamal Co-operative

Housing Society Ltd., a Co-

Housing operative Societyregistered under the provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 under Registration No. BOM/ HSG/1998 of 1969 having its registered address at Gangarambuva Indulkar Marg, Vile-Parle (East), Mumbai-400 057, had executed development agreement dated 28th August, 2013 registered with the Sub-Registrar of Assurances at Bandra under No. BDR-9/6776 of 2013 along with power of attorney dated 28th August, 2013 registered under No. BDR-9/6777 of 2013 with M/s. Kamla Homes & Lifestyles Pvt. Ltd., a company registered under the provisions of Indian Companies Act, 1956, having its registered office at 101, Mayur Tower, junction of Chandavarkar Boad & Eksar Road, Borivali (West), Mumbai-400 092, for redevelopment and reconstruction of their building situated at "All that piece and parcel of land bearing C.T.S. No.529 admeasuring area of 1672 Sq. Mtrs. of plot at Village Vile-Parle (East), Taluka Vilesituated Parle, Gangarambuva Indulkar Marg, Vile-Parle (East), Mumbai-400 057 in Mumbai Suburban District and District of Mumbai along with building on the said land known as Arunkamal Co-

My clients the said M/s. Arunkamal Co-operative Housing Society Ltd had vide their letter dated 22nd July, 2021 had issued a Notice to the said M/s. Kamla Homes & Lifestyles Pvt. Ltd. for the reasons as more particularly set out in the said Notice dated 22nd July, 2021 to the effect that all the said agreements with M/s. Kamla Homes & Lifestyles Pvt. Ltd., power of attorney and other ancillary documents stand terminated, cancelled and revoked. Our clients are at liberty to deal with the said property as they may deem fit and proper under the

operative Housing Society Ltd."

more particularly set out in the

Schedule hereto.

Any person claiming any right, title and interest in the said property or any part thereof by way of development right, sale, assignment, gift, exchange, inheritance, mortgage, charge, lien, trust, possession, easement, joint venture, attachment or are otherwise howsoever hereby required to make the same known to the undersigned at his office situated at 205, Stanford Plaza, Off New Link Road, Lane Opposite Citi Mall, Andheri (West), Mumbai-400 053 within 14 days from the date hereof failing which no claims of whatsoever nature will be entertained by my clients without any further reference and claims and the same, if any, shall be considered as waived. The Schedule hereinabove

# referred to as -

"All that piece and parcel of land bearing C.T.S. admeasuring area of 1672 Sq. Mtrs. of plot at Village Vile-Parle (East), Taluka Vile-Parle, situated at Gangarambuva Indulkar Marg, Vile-Parle (East), Mumbai-400 057 in Mumbai Suburban Dietrict and Dietrict of Mumbai along with building on the said land known as Co-operative Arunkamal Housing Society Ltd."

Place: Mumbai

Date: 21st September, 2021.

Rajesh Gehani Advocate for M/s. Arunkamal Co-operative Housing Society Ltd., Gangarambuva Indulkar Marg, Vile-Parle (East), Mumbai-400 057

wa	of this public notice.			
Sr. No.	Name of the Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ (Loan Account Number) & Address	Property Address of Secured Asset / Asset to be Enforced	Date of Notice Sent/ Outstanding as on Date of Notice	NPA Date
1.	Ramlaxman S Gupta/ Pratibha Ramlaxman Gupta- Flat No. C/304, 3rd Floor, Bloosom Bldg No.23, Central Park, Oswal Nagari, Nallasopara East, Palghar- 401209/ LBTNE00004436493/ LBTNE00004434657	Fist No.304, 3rd Floor, C Wing, Blossom BLDG CHSL, Central Park, Ostwal Nagari, Naliasopara East, Palghar- 401209	July 23, 2021 Rs. 11,41,849/-	31/01/ 2021
2.	Sarita Gajendre Singh/ Gajendra Jewahar Singh- 1304/e, Supernal Garden Complex, Dhokali Naka, Kolshet Road, Thane West, Thane- 400607/ LBTNE00005182614/ LBTNE00005197689	Fiat No.701, 7th Floor, B/6, Brahmand CHSL, Phase 3, Nr Azad Nagar, G B Road, Thane West, Thane-400607	July 23, 2021 Rs. 5,46,824/-	11/02/ 2021
3.	Sharad Sitaram Chalke/ Shivani Sharad Chalke- 5/5, Maharashtra Nagar, Nr Mohinder Singh Kabal Singh School, B/h Malhar Sankool, Kalyan West, Thane- 421301/ LBMUM00001734034/ LBMUM00002061490	Flat No.403, Wing B, Malhar Sankul CHSL, Agra Road, Opp Mohinder Singh High School, Kalyan West, Thane- 421301	July 23, 2021 Rs. 4,20,153/-	11/03/ 2021
4.	Shashi Virendranath Kapoor/ Sheetal Shashi Kapoor- A1/1, Sagar CHS, B P Cross Road, Khangson, Bhayinder East, Thane- 401105/ LBMUM00001094597/ LBMUM00004165943	Fiat No.701, 7th Floor, Bldg No.1, Phase bx, Golden Nest, Sonam Basers CHSL, Vill Goddev, Bhayander, Thane- 401101	July 23, 2021 Rs. 8,50,858/-	06/02/ 2021
5.	Mukhtar Ansari/ Mosrrat Mukhtar Ansari- House No.166/005, Kolsum Bullding, Khairane Gaon, Bonkode, Kopar Khairne, Navi Mumbai- 400709/ LBNMU00002845208/ LBMUM00005166490	Flat No.201, 2nd Floor, B Wing, Panchnard Height, Sector 9, Plot No.15-16-17, Taloja Panchnand, Navl Mumbal- 410206	July 23, 2021 Rs. 7,06,878/-	31/01/ 2021
	Santosh Shivram Kadam/ Subhangi Santosh Kadam- Room No.41, Housing Society, Plot No.188, Sector 1, S O Shivram Balaji Kadam Man Mandir, Charkop, Kandiwali West, Mumbal- 400067/ LBMUM00005181740 / LBMUM00005177093	Fist No.109, 1st Floor, Bldg No.5/C, Malwani Jagruti CHSL, New Mahada Complex, Near Bhoomi Park, Malad West, Mumbai- 400095	July 23, 2021 Rs. 16,45,235/-	31/01/ 2021
7.	Aslam Altaf Bagwan/ Ralsa Aslam Bagwan- 86a, Bagwan House, Old Tophakhana, Shivaji Nagar, Next To Khana Masjid, Pune- 411005/ LBPUN00004400150	Fiat No.7, 1st Floor, Samina Heights, S. No 126/1a/5, Village- Warje, Taluka- Havell, Pune- 411058.	July 14, 2021 Rs. 33,49,423/-	31/01/ 2021
6.	Pankaj S Singrole/ Jyoti Pankaj Singrole- 101/E, Near Munzebaba Ashram, Layout Hill Top Ambazari, Nagpur- 440010/ LBNAG00004980131/ LBNAG00004980132	Apartment No.1-303, 3rd Floor, Type- C, Stella 1, Sandesh City Apartments, Kh. No.167/2 & 168, P.S.K.42, Village Jamtha, Tahsil Negpur, Nagpur- 440015.	July 16, 2021 Rs. 26,19,727/-	31/01/ 2021
9.	Subhash Bhika Gorade/ Nita Subhash Gorade- N 11 C 5 18 2 Cldco 999999, Opp Sobhagya Mangal Karyalay, Aurangabad-431001/ LBAUR00004979199/ LBAUR00004978995	Flat No.a-07, 2nd Floor, A- Building, Rameshwar Pooram Phase-III, Gut No.229/2, Jatdawda, Harsool, Aurangabed-431001.	July 16, 2021 Rs. 24,08,799/-	31/01/ 2021
10.	Amalesh Anii Manna/ Mithu Amalesh Manna/ B 8 301 Parijat Chs Ltd, Shanti Vidya Nagari, Hatkesh Udyog Nagar, Near G C C Clubthane- 401107/ LBVRR00002655591/ LBVRR00004864067	Fiat No 301 3rd Floor, Building No 88, Parijat Chsl, Shanti Vidya Nagar Hatkesh, Udhyog Nagar Near Gcc Club, Mira Road East-Thane	July 16,2021 Rs. 32,96,680/-	12/11/ 2020
11.	Dolas Shraddha Shankar/ Shankar Janardan Dolas/ S.t Road Behind Suman Nagar Samarth, Nagar Pamcha Mukhee Rahiwashi, Seva Sarreh Chawl No 1 Room No 16, Room No 16, Mumbal- 400071/ LBMUM00005127393/ LBMUM00005217002	Fiat No. C/01 Ground Fir Sparshchs Ltd Building 03 Gat No 02 Wing C Sector 4 Shedungtal Panvel Dist Raigad Panvel- 410206	July 28, 2021 Rs. 26,87,857/-	11/02/ 2021
12.	Revindra Vitthal Pawar/ Valshall Ram Adhe/ H No- 615 A/ P, Mulsh, Marunji, Purie, Purie- 412108/ LBPUN00002886893	Flat No 207, Building- A, 2nd Floor, Royale I Park- Sr/ No: 121 1 1a 2 3 4 121 1 1, Wadmukhwad, Pune- 412105	July 05, 2021 Rs. 20,85,782.94/-	31/01/ 2021
13.	Suku Devicod/ Anitha S Devicod/ M N Bekers, Shop No 10, Rahul Kunj CHS Ltd, Rahul Park, Nr Jesal Park, Bhayandar East, Thane- 401105/ LBVRR00002426001/ LBVRR00002608675	Flat No 402, 4th Floor, Chandresh Tower Chel, Jesel Park Road, Bhayander East-Thane	July 16, 2021 Rs. 21,30,107/-	31/01/ 2021
14.	Victor Hubert D' Souza/ Deepa Victor D'souza-`Room No.1, Ramesh Khataria Chawl, Rai Dongri, Vakola, Santacruz, Mumbal-400055/ LBMUM00004836411	Flat No.502, 5th Floor, D Wing, Venezia Chsl, Casa Bella Gold Project, S. No.43/3, 7/1a, 12/9a, Village Nilje, Kalyan Shill Road, Dombivali (East), Dist. Thane- 421204	July 12, 2021 Rs. 35,93,378/-	31/01/ 2021
15.	Jasdeep Singh Kohll/ Harveen Kaur Kohll- Flat No.1, N Wing, Vijay Nagar, Near Jangid Complex, Mira Road (East), Thane- 401107/ LBMUM00001092839	Fiat No.504, 5th Floor, Wing B, Sankalp II, Bldg No.70, Poonam Sagar Complex, Mira Road (East), Dist. Thane-401107	June 28, 2021 Rs. 6,24,409/-	31/10/ 2020
16.	Ashleh S P Vinayak/ Sonal Vinayak Ashleh Vinayak C/601, Neminath Towers, Evershine City, Vasai Thane, Mumbai-401207/ LBMUM00001115450	Fiat No. 202, 2nd Fir, Star Residency Bldg "C" CHS Ltd, Evershine City, Achole Rd, Vasal (E), Thane, Maharashtra, Thane-401208	July 29, 2021 Rs. 8,07,265/-	31/01/ 2021
17.	Baliram Padmakar Thakurclaud Devdan Raichur/ Kegaon- Aweda, H No 562/a, Dist- Raiga D.C.B.D. Belapur, Navi Mumbai- 400702/ LBMUM00000409598	Flat No5, Giriraj Apartment, 'C' Wing, Anand Nagar, Nr Parul Hospital, Uran, Maharashtra, Navi Mumbai- 400702	July 29, 2021 Rs. 3,29,707/-	31/01/ 2021
18.	Deepak Anant Deole/ Odyliya Deepak Deole 5 Devendra Apts Sahyog, Mandir Rd Ghantali Thane- W, Mumbai- 400602/ LBMUM00001253739	Flat No: 204, Manas Anand, 2nd Floor, Bldg 2, Dongri Pada, Ghodbunder Road, S No 141/6, Thans-West, Kavesar, Maharashtra, Thans- 400607	July 29, 2021 Rs. 5,00,946/-	31/01/ 2021
19.	Dhanali Shivali Bhagyawant/ Suvama Dhanali Bhagyawant Flat No 101- Sai Leela Apt, Line Ali Panvel, Navi Mumbai- 410206/ LBMUM00000517124	Flat No101, Sai Leela Apt., Line Ali, Panvel., Panvel, Maharashtra, Navi Mumbal-410206	July 29, 2021 Rs. 2,17,536/-	31/01/ 2021
20.	Fausta Sathyasilan/ C/o Riddhi Mehta 14/ Sarita Friends Society, Between 5th & 6th Rd., Juhu Scheme VIIe Parle (E), Mumbal- 400058/ LBMUM00000939905	Flat No. 02, Sai Shanti CHS, Ground Fir, Plot No.49 8,50, Sai Babs Complex, S. No.82, 84, 23, Hissa No.3,2,1-A, Goregeon-E, Maharashtra, Mumbal -400683	July 29, 2021 Rs. 1,71,442/-	31/01/ 2021
21.	Hansaraj Bhegvan Singh/ Bhegwan Krishpal Singh Flat No: 604 6th Floor A- Wing, Gurudarshan Appt, Mohane Road,shahad Kalyan- West- 421103, Thane- 421103/ LBMUM00001117045	Flat No - 604, 6th Floor,a-wing, Guru Darshan, S. No-31, H. No 6a(p), Nr Mohan Timber Mart, Mohane Rd, Marble Bazar,shahad, Kalyan-W, Maharsshtra, Thane- 421103	July 29, 2021 Rs. 1,33,724/-	31/01/ 2021
22.	Hema Ravikumar Koduri/ Ravikumar Maniraju Koduriec-35, B- 102, Sai Vatika Co Op Hsg Soc, Near Evershine Garden, Evershine City, Vasal, Thane- 401208/ LBMUM00001429072	Flat No.101 & 102, A- Wing, BLDG. No. EC 45, Shiv Leela, 1st Fir, Shivkala CHS Ltd, Evershine City, Nr. Evershine Circle, Achole, Vasai-E, Thane, Maharashtra, Vasai- 401208	July 29, 2021 Rs. 5,61,711/-	11/03/ 2021
23.	James Francis Rodrigues/ Hema James Rodrigueskarim Driver Chawl, Room No06, Marol Village, Andheri (East), Mumbal- 400059/ LBMUM00001532542	Flat No. 004, Gr. FLR., Tauras CHS Ltd., Bldg. No. EC-135, Evershine City, S. No.201(p), Sector-B, Vasai-E. Dist. Thane, Maharashtra, Vasal-401210	July 29, 2021 Rs. 3,38,418/-	31/01/ 2021
24.	Kallash Dhondibhau Navale/ Veena Kallash Navale/ Deepak Vishnu Kethu/ B /24 Dhruv Sector 2 Shrishti Complex, Mira Road East Thane, Thane- 401107/ LBMUM00001101649	Flat No 24, B Wing, 2nd Floor, Dhruv BLDG, Srishti CHS Ltd, Sec 2, BLDG No. 124- Sb, Srishti Complex, Mira Rd- E, Maharashtra, Thane- 401107	July 29,2021 Rs. 7,36,377/-	31/08/ 2020
25.	Kisan Pandurang Bhosale/ Kavita Kisan Bhosalenandan Van, Flat No 302,3rd Floor, E Wing, Azad Nagar, Opp Brahmand Complex, Phase 4,opp Ghodbunder Road, Thans W, Thans- 400607/ LBMUM00000763059	Flat No. 302, Nandanvan Appartment, E-wing, 3rd Floor, Azad Nagar, G.b. Road, Opp. Brahmand Phase- Iv, Thane- West., Maharashtra, Thane- 400607	July 29,2021 Rs. 2,32,219/-	31/01/ 2021
26.	Leon Lawrence Anthony/ Parimala Leon Anthony/ Thripura Narayan Murthy/ F No-5, D/69, Radha Ngr., Barue Rd., Gandhare Village, Thane, Kalyan (W), Khadak Pada, Kalyan- 421306/ LBMUM00001309090	Flat No 602, 6th Fir., B- Wing, Anant Regency, Phase-II, Santoshi Mata Road, Ram Baug Lane-4, Opp Padmavati Complex, Kalyan- West, Maharashtra, Kalyan-421301	July 29,2021 Rs. 12,31,761/-	31/10/ 2020

The steps are being taken for substituted service of notice. The above borrower/s and/or their guaranters (as applicable) are advised to make the payments of outstanding within period of 60 days from the date of publication of this notice else further steps will be taken as per the provisions of Securitisation and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Date: September 21, 2021 Place: Maharashtra

Authorized Officer ICICI Bank Limited

Recovery & Write-off Department, Region-II Correspondence Address : Horizon Building, 1st Floor, Ranade Road & Gokhale Road Junction, Gokhale Road (North), Dadar (West), Mumbai 400 028. Phone No. 022-24476012/57/58 THE COSMOS CO-OP. BANK LTD. POSSESSION NOTICE [See Rule-8(1)] - for Immovable Property

Whereas, the undersigned being the Authorised Officer of The Cosmos Co-op. Bank Ltd., under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred u/s 13(12) read with rule 3 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 04.05.2021 to the following party thereby calling upon the Borrower Firm through it Partners, Guárantors & Mortgagors to repay the amount as mentioned in the notice being 🗧 1,82,90,828.43(Rupees One Crore Eighty Two Lakhs Ninety Thousand Eight Hundred Twenty Eight and Paise Forty Three Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

he Borrower Firm through its Partners, Guarantors & Mortgagors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower Firm through its Partners, Guarantors & Mortgagors and the public in general that the undersigned has taken <u>CONSTRUCTIVE POSSESSION</u> of the properties described herein below, in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interes Enforcement) Rules, 2002 on this 17th day of September 2021.

The Borrower Firm through its Partners, Guarantors & Mortgagors attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respecto time available, to redeem the secured assets.

Name of the Borrower Firm, Partners, Guarantors and Mortgagor & Name of Branch-Dadar West	<u>Description of Property</u> ( <u>(Immovable Property)</u>
Borrower Firm:-	A) Flat No. A-17, adm. 582 sq.ft. Carpet area equivalent to 54.06 sq. meters (which i
M/s. FEDERAL IMPEX (Partnership Firm)	inclusive of the area of the Balconies and having salable built up area of 800 sq. fts. Equivaler to 74.32 sq. meters and covered/open car parking Space No.1 under stilts/in the compoun
Partners/Guarantors: -	admeasuring 120 sq. feets. Equivalent to 11.15 sq. meters situated on 5th floor, in the buildin
Mr. Prem Narpathchand Bhandari,	known as "Ramgiri Paradise Co-operative Housing Society" constructed on land bearing
2. Mr. Deepak Narpathchand Bhandari	Cadastral Survey No. 1644 of Mahim Division and registered in the books of the Collector under New Survey Nos. 1436-1437 and 1438 situate lying and being at Gokhale Road (N) within the
Guarantor/Mortgagor :-	Registration District of Mumbai City and within the limits of Municipal Corporation of Greats
Mrs. Nirmala Deepak Bhandari	Mumbai. (The Flat No. A-17 is owned by Mrs. Nirmala Deepak Bhandari vide Deed of Gift date 15.09.2004 made by Mr. Deepak N. Bhandari as such Mrs. Nirmala Deepak Bhandari is the absolute owner of the cifted Flat No. A-17).
Guarantors:-	B) Flat No. A-18, adm. 422 sq.ft. Carpet area equivalent to 39.20 sq. mtrs. (Which
1. Mr. Narendra Narpathchand Bhandari	inclusive of the area of the Balconies and having salable built up area of 577sg, fts. Equivaler
Mr. Bhupendra Narpathchand Bhandari	to 53.60 sq. meters and covered/open car parking Space No. NIL situated on 5th floor, in th
Date of Demand Notice & Amount	building known as "Ramgiri Paradise Co-operative Housing Society" constructed on lan
Demand Notice Date: 04.05.2021	bearing Cadastral Survey No. 1644 of Mahim Division and registered in the books of th Collector under New Survey Nos. 1436-1437 and 1438 situate lying and being at Gokhale Roa (N) within the Registration District of Mumbai City and within the limits of Municipal Corporatio
₹ 1.82.90.828.43	of Greater Mumbai. And the said Flats together with the proportionate rights in the land und
Plus further interest @14% p. a. and	the building with the rights and authority in common areas and facilities and together with rig
charges thereon from 01.04.2021	of ways, easement made available to the said Flats.

Sd/ Authorised Officer Under SARFAESI ACT - 2002 The Cosmos Co-Operative Bank Ltd.

(उपविधी क्र. ३५ अन्वरे) सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी दावे किंवा हरकती मागविणाऱ्या सचनेचे प्रपन

सूचना

थी. बळीराम महावीर सिंग हे द अल्का को - ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड चे सभासद होते ज्यांचा पत्त २८/२९, एम.जी.रोड, विलेपार्ले(पूर्व), मुंबई- ४०० ०५७ येथे आणि सोसायटीच्या इमारतीमधील तळ मजला. दुकान क्र.१ आणि दुकान क्र,१ए चे धारक असून त्यांचे नामनिर्देशनासह मुंबई येथे १०/०५/२०२१ रोजी निधन झाले. सदर श्री. बळीराम महावीर सिंग यांनी त्यांच्या जीवनकाळात त्यांचा मुलगा श्री. मनिष बळीराम सिंग यांन तळ मजला . दकान क्र.१ आणि दकान क्र,१ए च्या संदर्भात नामानिर्देशक आणि वारसदार व कायदेशी र प्रतिनिर्ध केले आणि या वारसदारीच्या आधारे ते सभासद्त्वाचा दावा करित आहेत.

सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल / मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर रोअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारसदार किंवा इतर दावेदार/आक्षेपदार किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणां . यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिष्टीपासून १४ दिवसात सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या रोअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणोसाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्य दाव्या / आक्षेपांच्या पष्ट्यर्थ अशी कागटपत्रे आणि अन्य पराव्यांच्या प्रतींसह मागवित आहे, वर दिलेल्या मद्रतीत जर दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर करण्यास. सोसायटी मोकळी असेल. जर. मो माराटीच्या भांडवल / मिळकतीमधील मयत सभा महाच्या शेअ में आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणा म कार्ड दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसारत्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/ आक्षेपकांद्वारे निरीक्षणासाठी सोसायटीचे कार्यालय/ सोसायटीचे सन्मा. सचिव यांचेकडे सदर सूचना प्रसिष्टीच्या तारखेपासून तिच्या कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत

द अल्फा को - ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. च्या वतीने आणि किस्त ठिकाण : मंबई ्रम,जी,रोड, विलेपार्ले(पूर्व), मुंबई- ४०० ०५७ दिनांक: १८/०९/२०२१ (सचिव /अध्यक्ष)

# THE KARNATAKA BANK LIMITED

(Regd & Head Office : Mangalore - 675003) Shop No. 20, 21 & 22, "Shivadarshan Building", Plot No -01, Sector-15, Plam Beach Road, CBD Balapur, Navi Mumbal-400614. Telephone NO. 022-27580888, 8879319589

PUBLIC AUCTION NOTICE The following vehicle in the possession of our bank will be sold in public auction on 01-10-2021 at 3.00 PM at "Bank Branch premises subject to the following terms and conditions to s due to the bank. MINIMUM BIDDING PRICE RS. 2,15,000/-

Description of the Vehicle	Model	Bearing Registration No	Inspection Place & Contact No.
HUNDAI EON MAGNA	2016	MH-43-BE-2965	M/s. Shriram Automail Plot no 113 to 117 (2A), Old Mumbal Pune Road, Near Dashmesh Welgh Bridge, Poet Chowld, Tal Khalapur, Panvel, Dist Raligad, Maharashtra 410206

Terms & Carditions: Intending bidders may inspect the vehicle at above mentioned place during office hours on any working day on prior appointment.

Subject to the realization of the reserve price, the vehicle will be sold for the highest bid amount

The successful bidder shall pay the entire bid amount on the spot and immediately take delivery of the vehicle. The bank reserves the right to cancel or postpone auction or not to accept the highest bid without assigning any reasons therefore. On all matters not covered by these terms and conditions, the banks's decision shall be final

and binding on all concerned.

Date: 21-09-2021

Branch Head The Karnataka Bank Ltd

उपनिबंधक सहकारी संस्था आए-नॉर्थ विभाग

मुंबई ३०३ में विंग,३ रा मजला, बी.एम.सी.गोडाऊन

इमारत, संस्कृती कॉम्लेक्स, ९०फुट रोड, ठाकूर कॉम्प्लेक्स,कांदिवली (पूर्व), मुंबई- ४०० १०१

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०

चे कलमें २३ (२) अन्वये अपिल अर्ज अपिल

क्रमांक १२/२०२१

सन-२०२१ दिनांक - ९/०९/२०२१

जा.क्र.मुंबई/उपनि/कलम२३(२)/सुनावणी/नोटीस

श्रीमती संध्या केसरीनाथ मुक्तडकर सदनिका क्र. ६०४ स्नेह को-ऑप.हॉ.सो.लि. आनंद नगर, लिंक रोड,दिहसर (पू),मुंबई-६८

२. श्रीमती अंजली पराग मुक्तडकर सदनिका क्र.सी ६५/४०३, शिवस्मृती, आनंद नगर, लिंक रोड,दिहसर (मू), मुंबई-६८

जाहिए नोटीस

 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २३ (२) अन्वये अर्जदारांनी प्रतिवाद क्र.१ व २ यांचे विकट्द समासदत्व मिळणेसा

या कार्यालयाकडे अपिल अर्ज दाखल केलेला आहे

२. अर्जदार यांनी कायदेशीर समासदत्व मिळणेसार्व प्रतिवादी क्र. १ व २, यांचे विरुध्द पत्रव्यवहार केला

असता त्यांनी याबाबत कोणतेही उत्तर न दिल्यान

प्रतिवादी यांचे विरुद्ध समासदत्व मिळणेबाब

३. सदरबा अपिल अर्ज हा दिनांक २८/०९/२०२९ रोजी १.०० वाजता सुनावणी साठी ठेवलेली आहे.

४. प्रतिवादी क्र.२ अथवा त्यांचे कायदेशीर वारस किंवा प्राधिकृत व्यक्ति मार्फत याबाबत समझहज

राहृनत्यांचे म्हणणे / आश्रेप संबंधित कागदपत्रांच्या

पुराव्यासह दाखल करावा व या प्रकरणी त्यांचा

५. या प्रकरणी प्रतिवादी / इच्छुक इसम हज

राहिले नाडी अथवा लेखी / तोंडी म्हणणे दाखल

केले नाही तर या प्रकरणी एकतर्फी सुनावणी घेऊन

६. सदस्बी नोटीसही आज रोजी ०८/०९/२०२९

सहकारी संस्था,आए-नॉर्थ विभाग,गुंबई

दाव्याबाबत निर्जय दिला जाईल.

माझ्या सही शिक्यानिशी देत आहे.

१.चेअरमन/सेकेटरी. स्नेह को-ऑप.ही.सो.लि..

याची नोंद घ्यावी.

क्निती केलेली आहे

यक्तिवाद करावा.

आनंद नगर, लिंक रोड, दिस्सर (पू), मुंबई- ४०० ०६८

	कर्णवाशंचे नांव	स्ट ॲक्ट, 2002 (द ॲक्ट) च्या कलम 13 गडाण माजमतेचा तपक्रिल	एनपीए दिनांक	25.00
, ,	(জ)	(4)	(æ)	(#)
	लोग अकाउंट गं. HHLAUN00409239 1. विलास प्रभावन आहेर 2. सायली नवनाथ सिंगोत्रे	पर्सेट नं. 03, स्टिट्ट 3 रा मजसा, सिद्धी रेसिकेन्सी, प्लॉट नं. 10, गट क्रमांक 175 (पी), तिसगाव रोड, वासूज महानगर, औरंगाबाद, महाराष्ट्र – 431101	26.06.2021	28.08.2021 रोजी इ. 14,22,382 (इसये चौदा आख वावीस हजार तीनसे ब्याऍसी फक्क)
dec	कोन अकार्यट नं. पर्केट नं. 701, बिक्यिंग - श्री, नियो सिटी - 2 HHLAUN00440830 1, फ्रॉट नं. 01, सर्वे नं. 118/1, गट नं. 1. सिद्धार्थ एमचंद्र नायकवाड 161/पी और 183/पी, मितमिता, 2. करुपता काळे औरगाबाद , महाराष्ट्र - 431101		28.06.2021	26.06.2021 रोजी ए. 11,06,210 (रूपये अकरा आख आठ हजार दोनशे वहा फक्त)
	बोन व्यकाउंट नं. HLAPCHM00132783 1. राकेश काबरा 2. नम्रता काबरा 3. एएनके फॅबान प्रायखेट बिमिटेड	प्रापर्टी मं. 1 पर्केट मं. 805, विंच 1 मबील 6 वा मजला, मिनल ए म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हमारतीत, अंदाजे. 816 ची. बांचलेले क्षेत्र, सी टी एस क्र. 192 वर बांचलेले, सर्वे मं. 9 (भाग) गाव तुंगावे वेचे, अंचेरी पूर्व, मुंबई – 400072, महाराष्ट्र प्रापर्टी मं. 20 एकंट मं. 806, विंच 1 मबील 8 वा मजला, मारतीत, अंदाजे. 540 ची. बांचलेले क्षेत्र, सी टी एस क्र. 192 वर बांचलेले, सर्वे मं. 9 (भाग) गाव तुंगावे वेचे, अंचेरी पूर्व, गुंबई – 400072, महाराष्ट्र	12.08.2021	12.08.2021 रोजी च. 72,05,082.41 (कपवे बाहत्तर जाख मान हजार स्थारेंसी आणि एकेवाळीस फळ)
	सोन संकाउंट नं. HLAPTHN00348038 1. विजेदा सुरेश नाथानी 2. सुरेश टी नाथानी 3. सनी नाथानी 4. राजन सुरेश नाथानी	पलंट नं. 5, 750 श्केशर फूट किंवा वी विविद्यानध्ये, मुखी मनोहर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या ओम निवास येथे एल वी एस मार्ग, बँक ऑफ महाराष्ट्र, कुर्ला (पश्चिम), मुंबई - 400070.	12.08.2021	12.08.2021 रोजी रू. 75,64,700.65 (रुपये पंच्याहतार आख चौसह हजार स्रातसे आणि पासह फक्त)
	लोन अकाउंट नं. HHEV8H00329077 1. राजेंद्रप्रसाद शर्मा 2. दीपक कुमार शर्मा	फर्नेंट नं. ए1/ 203, 2 रा मजला, अरिहंत अनामिका, कोक्नावले, तळोजा, पनवेल, पनवेल, महाराष्ट्र -410206	28.06.2021	28.06.2021 गेजी इ. 8,22,379 (इपवे सहा आख बावीस हजार तीनखे एकोमऍरी फक्क)
it	स्रोन क्षकाउंट नं. HHETHN00455166 1. मनोज रामजीत वुषे 2. रामजीत रामवेद बुषे	पर्केट नं. 1507, 15 वा मणला, विश्विंग नं. टी4, पुराणिक सिटी स्सिवी, वडावली, मोबरपाडा, जीवी रोड, ठाणे पविष्म, ठाणे, महाराष्ट्र -400607	28.06.2021	28.08.2021 रोजी इ. 5,57,065 (रूपये पाच आख सत्ताका हजार पासह फक)
84	2. रामजीत रामदेव दुवे महाराष्ट्र -400607 जोन अकावंट नं. एकंट नं. शी 402, 4 था मजना, जोशिंदियन, तब्बी गार्डन्स, की टाइप, सार्थें 1. अव्ययन मर्यदी नादर क्रमांक 81, मीजे तारफे वरेदी, कर्जत, रायगढ, महाराष्ट्र		29.06.2021	29.06.2021 खेजी ए. 72,377 (एपये बाहुतर हजार तीनशे सत्त्वाहतर फक)
55			29.06.2021	29.06.2021 रोजी फ. 74,203 (रुपवे चौऱ्याहतर हजार खेनशे तीन फळ)
388	लोग अकाउंट गं. HHLBOR00386374 1. बान मोहम्मद साणिद 2. अब्दुल गादिद खान 3. अलिमुनिशा अब्दलवाहिद खान	प्रसंट नं. 403, 4 वा मणला, ऑकिन्मियो रिक्स्साव्ड, विकिथ नं. 5र, अवसारे गाव, नेरक, तालुका कर्जत, रावगढ, महाराष्ट्र- 410101	26.06.2021	28.06.2021 चेणी क. 17,83,446 (कपये सतरा आख त्रेपन्न कुजार चारते धेत्रेचाळीस फळ)

क्र उल्लेख केलेल्या कर्जदारांनी कर्ज खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहारात भरलेल्या हिराोब पत्रकानुसार प्रत्येक कर्जदाराकहे स्तंभ ''ह'' मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे.

फ्लॅंट नं. 09, 2 रा मजला, न्यू आकांका

सीएवएस, रंघोडवास रोडच्या बाजूला, जैन

मंदिर जवळ, दहिसर नदी समोर, दहिसर

पश्चिम, मुंबई, महाराष्ट्- 400068

कर्जफेडीमध्ये कर्जदारांनी सातत्याने काराई केल्यामुळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनुत्पादक मालमत्ता (स्तंम क मध्ये तारीख अनुसार) म्हणून प्रचलित प्रथेनुसार वर्गीकृत केली आहे. परिणामी, क्रील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सूचीत करीत आहेत.

वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उक्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर स्तंभ 'ढ'मध्ये दर्शविलेल्या थकित रकमे सह जपर्यंत चे व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न के स्तंभ 'ब' मध्ये उल्लेख केलेल्या गहाण मालमत्तेच्या ताबा घेण्याचा कंपनीला अधिकार राहील.

कृपया नोंद घ्या की सरफेत्सी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) च्या तरतुदी अनव्ये कर्जदार सिक्युअर्ड क्रेडीटर यांची थकनाकीच्या सर्व किंमती, शुल्क आणि खर्चासहस्या सर्व रकमेचा ताब्यात अस ल्या मालम्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सूचना, बोली, किंमती आमंत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोक्त लिखित वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार मालमत्ता परत मिळवण्यास पात्र नसेल.

सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, माहेतत्वावर किंवा सूचनेत संदर्भित सुरक्तित मालमत्ता (त्याच्या व्यवसायाच्या सर्वसाघारण वर्ग व्यतिरक्त) सुरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समंती शिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित आहात.

स्थळ: औरंगाबाद/मुंबई/पनवेल/ठाणे/रावगड

HHLBQR00438417

प्राषिकृत अधिकारी

26.06.2021 26.06.2021 रोजी

क. 12,81,346 (क्यये बारा

आख एक्वाऐंशी हजार तीनशे

### **PUBLIC NOTICE** INTERNO FINSERY PRIVATE LIMITED (Previously Known as "INTERRO

FINSERVE PRIVATE LIMITED) CIN:U65990MH2019PTC331085 REGD OFFICE: 1006, 10th Floor, Sanpada, NAVI MUMBAI Raigarh

MH 400705 IN THE MATTER OF CHANGE OF NAME FROM INTEGRO FINSERVE PRIVATE LIMITED

INTERNO FINSERY PRIVATE LIMITED It is hereby informed that INTEGRO FINSERVE PRIVATE LIMITED originally incorporated on 7/09/2019 under the Companies Act, 2013 as private limited company, has changed its name to INTEGRO FINSERV PRIVATE LIMITED with due approvals from Reserve Bank of India, Board of directors and members in terms of section 13 of Companies Act. 2013 The Registrar of Companies (ROC) Mumbai has issued nursuant to rule 29 of the Companies (Incorporation) Rules, 2014, a new certificate of incorporation in Form No. INC-25 d 16th September, 2021.

All stakeholders/denositors are requested to take note of the above By order of the Board of Directors

RADHAKRISHNAN RAMACHANDRA IYER DIRECTOR 01309312

Place : Navi Mumbai Dated :17" September, 2021

### PUBLIC NOTICE

My client intends to purchase from Mrs. Vinita Ravindra Bhalekar, Mrs. Ujiwala Shankar Kotkar, Mr. Deepak Vasant Yadav, Mrs. Bharati Uday Kilje, Mrs. Alpana Shrinivas Yadav, Mr. Nitish Shrinivas Yadav and Mrs. Manisha Dharmendra Upadhyay all that please and parcel of municipal lease land bearing Cadastral Survey No. 979 admeasuring 639.64 square meters Ming, being and situate in Dadar Naigaon Division in the registration district of Mumbal city together with structures standing thereon (hereinafter sald property) more particularly described in the Schedule of Property hereunder written.

demand by virtue of sale, lease, sub-lease, under-lease, tenancy, license, possession assignment, development rights, transfer mortgage, lien, charge, easement, Will, gift, inheritance or in any other manner howsoever against, over or in respect of the said property or any part thereof he/she shall intimate the same in writing to the undersigned with supporting documentary evidence within 14 days from the date of publication of this notice. Any objection or claim received after 14 days or a claim d without supporting document

SCHEDULE OF PROPERTY All that piece and parcel of municipal lease land bearing Cadastral Survey No. 979 admeasuring 639.64 square meters lying, being and situate in Dadar Naigaon Division in the registration district of Mumbai City together with structures standing thereon and bounded as under

On or towards East: 60 feet D.P. Road On ortowards West: C.S. no. 978 On or towards North: 40 feet D.P. Road On or towards South: C.S. no. 982

(D.A. Athavale Advocati 10 Suruchi Society, Sant Janabal Road, Vile Parle East, Mumbal – 400 057.

# HDFC BANK We understand your world

एचडीएफसी बॅंक लिमिटेड टगीकृत कार्बासम् : एवडीएकरी मेंक काजर, रोगामती चारट गर्ग मोजर परळ (प), गुंबई – ४०० ०१३. [संदर्गेट ओम्ब्स क्रमांक - L65920MH1994PLC086618] [ई-गेस: shareholder,grievances@hdikbank.com] विश्वार्हर: www.hdicbank.com] [दुरमती क - 022 39760001 / 397600012]

सूचना

वाहारे ही सूचना वेन्यात येते ही, खालील समन्याव केंबर प्रमापमत्र करको / गहाळ झाले आहेत / सामकण्याचीर्ग नाहीत असे सूचीत करण्यात खालेले आहे आणि नीवगीकृत चाग्चारखंनी प्रतिलियी केंबर प्रमापमत्र निर्गमित करण्यासाठी केंके क्ले अर्ज केलेला आहे.

	And of Mind Life Annual Annual Annual Annual							
सनु. क्र	पुरु/पुक क्र	मागवारकांची नावे	विभिन्न मांक पासन पर्यंत	प्रमाणपत्र क्रमांक	रोजर्सची संख्या			
-	00u0non			7.0457	2.000			

eerrcsal-asirce scals क्वा रोजर प्रमाणपत्र / प्रमाणपत्रे यांच्याची संबंधित कोणतेती याने क्वातेत्वा कोणत्वाती व्यक्तीनी कर्न वावाची कागवपत्रे व्याप्या त्रस्तांतरण एजण्डस् व्याणि प्रकंबकांको कार्यांत्रयात च्यणजेक केटामॅटीक्स विक्रमेव सोक्युवाण किमिटेब, प्लॉट मं बी – ५ पार्ट बी, लॉब लेन पुनवायकीसी, मरोक, अवेदी (पूर्व), मुंबई ४०० ०९३, किथित स्वक्या ाजान्य, अस्ति ने वा चुननेच्या पाक्रीचारी पासून १५ विकासंसच्ये पास्त केता प्रतिकृत प्रवाह कर ४६० है। लाखत राज्य इच्छ्यू याने वा चुननेच्या पाक्रीचारी पासून १५ विकासंसच्ये पास्त केता पाक्रीचार व्यापात स्वता प्रकार के तो विकास खेवले खागार नाहीत लाणि / किंग प्रतिक्रिपी केवले प्रमाणपत्र / प्रमाणपत्रे निर्मीक्त क्रय्यासकी कार्यमाडी करतील रचानुसार मूळ रोजर प्रमाणपत्रे पदय् करण्यात येतील. प्रतिक्रिपी केवल प्रमाणपत्र / प्रमाणपत्रे निर्मीक्त केवणालेव सू केक्सर प्रमाणणज्ञच्छ देशके क्रयारी कोणतीडी करात्रे वो / ती स्वतःच्या जोक्क्मीकर यूळ प्रमाण पत्राची देववेच करीत भि खेणस्वाही रिसीने बैंक स्वास जवाबदार राहणार नाही.

संतोष ठळदणकर वरिष्ठ उपाध्यक्ष (कावद्य) आणि कंपनी समिव विनांक: २०.०९.२०२१

इंडियाबुल्स हाकसिंग फायनान्स लिमिटेडसाठी

महिद्रा रूरल हाऊसिंग फायनान्स लि.

### KNOW ALL THAT THIS Notice is given behalf of our client, Aumm Bu LLP, that our client intend to purcha the property as more particularly described in the schedule hereund and situated at Thane Division.

Any person(s) having any claim in

respect of the above referred proper or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gif maintenance, inheritance, possession lease, tenancy, sub tenancy, lier license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust right of prescription or pre-emption of under any Agreement or other disposition or under any decree, order or Award or otherwise claiming howsoever, are hereby notified to mak the same known in writing togethe with supporting documents to the undersigned at the office 701, Balarama Building, Next to Family Court, BKC, Bandra East, Mumbai - 400 051, within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person(s) will deemed to have been waived

#### and/orabandoned. SCHEDULE

ALL THAT piece or parcel of land/or ground admeasuring 386 square meters, together with right to consume Floors Space Index (F.S.I.), admeasur 327 square meters, out of the total land admeasuring 11,470 square meters together with right to consume 14,675 square meters sanctioned F.S.I., of the Plot 5-B forming part of the land bearing Survey No. 170 (part) admeasuring 44,044 square yards equivalent to 36,826.07 square meters ind Survey no. 168 admeasuring 4,830 square meters, Survey No. 169, admeasuring 10,550 square meters, Survey No. 170 (Part), admeasurin 42,500 square meters situate lying and being at Village Kavesar, Taluka and District Thane, within the Registration sub-district Thane and Registration District Thane, within the limits of Municipal Corporation of City Thane.

Dated: 21.09.2021 Place: Mumbal

해크. 화.	कर्जब्रशंचे नांव (अ)	गहाण मानमचेषा तपशिल (म)	एनपीए दिनांक (क)	(8)
1.	बोन बकाउंट नं. HHLBAD00357279 1. पमा राजेश मह 2. राजेश रमबिकलाल मह	पर्जेट नं .103, 1 सा मजसा, आव विंग, ठाणेकर हिस्सेक्ट, सर्वे नं .79, हिस्सा नं 6 ए, 6 बी, 6 सी, विलेज शिश्याव, मॅशवॉन एनएक्स जवळ, बदलापूर ई, ठाने, यहाराष्ट्र – 421503	26.06.2021	26.06.2021 रोजी ए. 19,47,662 (फ्यये एकोजीस साख सत्तेचाळीस हजार सहारो बासह फळ)
2.	बोन ककाउंट नं. HHLBAD00401310 1. सकिन केशव पाएकर 2. सागर केशव पाएकर 3. सुवित के पाएकर 4. सागर केशव पाएकर	पर्केट नं . 608, 6 वा मजला, विश्विंग नं आर 2, पकोकर पन्येजकर क्रस्टेट स्टैंडर्ड, मानकीवर्ड, फायर क्रिगेड ऑफिस जवळ, कुरुगाव, बदलापूर ई, ठाणे, महाराष्ट्र – 421503	26.06.2021	26.08.2021 रोजी ए. 18,22,965 (ज्यये एकोजीस आख बावीस हजार नजरवे पासट फरड)
3.	सोग अकाउंट गं. HHLBQR00240178 1. दिलीप कपिलदेव यादव 2. कपिसदेव यादव 3. सविवा दिलीप यादव	पक्ट मं . 602, 6 वा मजला, डी विंग, केंद्रर ठाकूर वेंशेक्सी, प्लॉट नं. आरएवएनओ 81, वशवंत श्रुष्टी, बोईसर स्टेशन (प), मुंबई, महाराष्ट्र -401501	26.06.2021	26.05.2021 ऐंजी ए. 15,33,648 (रुपये पंशरा लाख रोहेतीस हजार पाच्से अञ्चेपाळीस फळ)
4.	जोन अकाउंट नं. HHLBOR00085485 1. सैलेश एव डोक्स 2. शुभागी शैलेश डोक्स	फ्केंट नं. 401, 4 वा मजला, बिल्बिंग नं. ईसी 96, बेंग्रिकॉर्न हाकर्सिंग सोसायटी, एक्स्थाईन सिटी, एक्स्थाईन सिटी तास्ट बस स्टॉप जवळ, एआस्सी धवन समोर, वसई (पूर्व), जिल्हा ठाणे – 401208	26.06.2021	25.05.2021 रोजी छ. 12,74,758 (छमये बारा लाख चौन्याहतर हुआर सातशे छम्पन फल)
5.	स्रोन क्रकाउंट नं. HHLBAD00423140 1. सागर भरत ओहळ 2. तेजल सामर ओहळ	फ्लॅंट नं. 406, 4 था मजला, डी सिंग, शिव चल्सव कॉम्प्लेक्स, गाव मौजे पाशाने, वांनणी, चयगड, महापासू -410201	28.06.2021	26.06.2021 रोजी ए. 12,53,096 (रुपये नारा साख त्रेपन हुआर शहाजन फक्त)
Б.	ਜੀਜ ਖ਼ਬਾਰਿਟ ਜੰ. HHLBO100427132 1. ਜ਼ਰੱਫ਼ ਜਿੱਛ ਧਰੀਡ 2. ਯੂਜ	पकेंट गं. 401., 4 वा मजला, टाइम मी 1, वुनिद 1, अंब्रोसिया 5 माहीम पाक्रघर, ठाणे, महाचार् – 401404	28.06.2021	26.08.2021 रोजी रु. 14,28,647 (रुपये चौदा लाख अञ्चापीस हजार सहारो सरोवाळीस फक)
7.	बोन अकाउंट नं. HHLBO100265520 1. प्रमाकर शोधनाथ मौर्व 2. चंदरानी प्रमाकर मौर्य	एसँट नं. के2/ 43, बौध्या मजस्वावरीत हॉपिनेस्ट, एकतव्य स्कूल फ्वक, बेरोगार, कमसमार, बोईसर ईस्ट, वाले, महाराष्ट्र – 401501	26.06.2021	26.06.2021 चेजी ए. 11,80,696 (रूपये अकरा जाख ऐंसी हजार सहारो शहरण्य फक्त)
8.	स्रोन सकाउंट नं. HHLBOR00085175 1. प्रफुल के विसारिया 2. ज्योती प्रफुल किसारिया	फ्केंट जं. 101, ए विंग, 1जा मजजा, साई सतनाम सीएवएस क्रिमिटेड, फॉर्ट नं. 19, सेक्टर 25, नेफ्स ईस्ट, सीवृद्ध्य रेज्वे स्टेशन समोर, गवी गुंबई 400705, गवी गुंबई, महाराष्ट्र –400706	29.06.2021	29.05.2021 ऐप्पी ए. 11,72,947 (रूपये ककरा लाख बाहतर हजार नजरो सत्तेषाळीस फक्त)
9.	ज्ञोन अकाउंट नं. HHLEAD00245084 1. नरेंद्र कुमार जाधव 2. कविता दिनकर खरात	फ्लॅट नं .402, 4 था मजला, ई 2 विंब, विष्णू चाटिका एनएक्स, सर्वेक्षण नं. 132, हिस्सा नं. 2, प्राथमिक शाकेसभीर, तलाव जवळ, बदलापूर गाव, बदलापूर वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र –42603	26.06.2021	25.05.2021 रोजी ७. 9,43,419 (कपवे नक लाख त्रेचाळीस हजार चापशे एकोपीस फक्त)
10.	लोन अकाउंट नं. HHLBAD00470371 1. रामचंद्र लवताम जक्स्वार 2. रेजा रामचंद्र जक्स्वार	फ्केंट जं . 203, 2 रा मजला, ए विंग, टाइय-डी, चिंतमनी हेंबिटेट, डेंफोडिरुख, आयटीआय कॉलेज जवक, शास्त्रूर ठाने, ठाणे, महाराष्ट्र — 421805	26.06.2021	28.08.2021 रोजी क. 8,36,498 (क्यवे आठ लाख क्वीस हुजार वारसे अठ्ठाणक्य कक्त)

वर चल्लेख केलेल्या कर्जदारांनी कर्ज खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहारात परलेल्या हिशोब पत्रकानुसार प्रत्येक कर्जदाराकडे स्तंभ ''ड'' मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे.

कर्जफेडीमध्ये कर्जदारांनी सातत्याने काराई केल्यामुळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज स्वकम अनुत्पादक मालमता (स्तंभ क मध्ये तारीख अनुसार) म्हणून प्रचलित प्रथेनुसार वर्गीकृत केली आहे. परिणामी, क्रील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सूचीत करीत

क्रील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी कर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर स्तंभ 'ड'मध्ये दर्शविलेल्या धकित रकमे सह जपर्यंत चे व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर स्तंभ 'ब' मध्ये

कृपया नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपस्डंड (8) च्या तरतुदी अनव्ये कर्जदार सिक्युअर्ड क्रेडीटर यांची थकबाकीच्या सर्व किंगती, शुञ्क आणि खर्चासहच्या सर्व रकमेचा ताब्यात अस ल्या मालमत्तेच्या विक्रीजी जाहीर लिलाव सूचना, बोली, किंमती आमंत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नींद घ्यावी जर कर्जदार उपरोक्त लिखित वेळेत सिक्युअर्ड ऑसेट्स परत करू

सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, माहेतत्वावर किंवा सूचनेत संदर्गित सुरक्षित मालमत (त्याच्या व्यवसायाच्या सर्वसाघारण वर्ग व्यतिरक्त) सुरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समंती शिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित आहात.

स्थलः ठाणे/मुंबई/शयगड/नवी मुंबई

इंडियाबुल्स हाकसिंग फायनान्स शिमिटेडसाठी प्राविकृत अविकारी

adanı Housing

अदानी हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड नोंद्रणी कृत कार्यालय : शिखर, मिठाखली सर्वेलजवळ, नवरंगपुरा, अहमदाबाद २८०००९, गुजरात, भारत कॉपरिट कार्यालय : वन बीकेसी, सी-बिंग, १००४/५, १० वा मजला, बांब्र कुली कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०००५१, महाराष्ट्र, भारत.

### सीआयएन : यु६५९९९जीजेर०१७पीटीसी०९८९६०, बेबसाईट : www.adanihousing.in सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

तुम्ही खालील नमूद कर्जदार, सहकर्जदार/हमीदारांनी तुम्ही तुमच्या स्थावर मिळकती (तारण) गहाण ठेवून अदानी हाऊसिंग फायनान्स प्रायवहेट लिमिटेड ''एएचएफपीएल') कडून कर्ज सुविधा घेतली. तुम्ही केलेल्या कसुरीच्या परिणामी तुमचे कर्ज नॉन परमॉर्मिंग ऑसेटस् म्हणून वर्गीकृत झाले आहे. अदानी हाऊसिंग फायनान्स प्रा. लि. ने थेकेबाकीच्या वसुलीकरिता सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्त्रियल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट) च्या कलम १३ (२) अन्वये मागणी सूचना जारी केली होती, ज्याचा मजकुर हा तुमच्यावर बजावणीच्या मागनि आणि नुसार सिक्युस्टि। इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) हल्स, २००२ च्या नियम ३(१) सहवाचता ॲक्टच्या कलम १३(२) नुसार येथे प्रकाशित करण्यात येत आहे, कर्जदार , सह कर्जदार, गहाण मिळकत, थकनाकी, कलम १३(२) अन्वये पाठविलेली माराणी सूचना आणि दावा रकमेचा तपशिल येथे खाली देण्यात येत आहे.

कर्जदार/सह कर्जदार/ हमीदार्राचे नाव कर्ज खाते क्र./ओल्ड कर्ज खाते क्र.	गहाण मिळकतीचा पत्ता	मागणी सूचना तारीख / तारखे रोजीस थकवाकी
संरीप बलवंत महाडिक सायली संरीप महाडिक ८०१एलएपी००१०२०२०१ बीईएलएलएपी००००११५२४	गान उसलीं खुर्दं, तालुका पनवेल आणि जिल्हा ग्रयगड येथे स्थित गट क्र. १५८, हिस्सा क्र. १, क्षेत्र मोजमापित ०-२७-८, गट क्र. १५८, हिस्सा क्र. १, क्षेत्र मोजमापित ०-०५-३, हेक्टर-आर, गट क्र. १५८, हिस्सा क्र. ७, क्षेत्र मोजमापित ०-०५-६ शाक जिम्नीचर आंपलेली "पंचवटी रिव्हरसाईड को-ऑपरेटिव्ह सोसावटी लिमिटेड" अशी ज्ञात सोसावटी आणि "कर्नाळा एंट्रग्रावझेस" अशा ज्ञात बिल्डिंग क्र. ४ च्या विंग "ए" मधील २ ऱ्या मजल्यावरील क्षेत्र मोजमापित ३५३ ची. फू. चट्डं क्षेत्र, क्र. २०१ थाक स्थावर मिळकत एस्टेंचे सर्व ते भाग आणि विभाग. खालीलप्रमाणे सीमाबस्दः पूर्वः ग्रेड, पश्चिम: रिव्हर, उत्तरः ओपन प्लॉट, दक्षिणः कर्नाळा एंट्रग्रावजेस बिल्डेंग	२०-ऑगस्ट-२१/ रु. ८, ३८,५६८.०० (रुपये आठ लाख अडतीस हजार पाचरो अडुसष्ट मात्र) दिनांकः १६-ऑगस्ट-२१ ग्रेजीस
अनुल दिनकर खानकल दिनकर सोमा खानकल ८०१एलएपी००१०४०९१९ बीईएलएलएपी००००११५२९ + बीईएलएलएपी००००११५१८	गाव करोली तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथे स्थित जमीन थारक सब्हें क. २००, हिस्सा क. १ बांधकामित "सिध्दीविनायक अपार्टमें?" अशी ज्ञात इमारत आणि "सिध्दीविनायक को-ऑप. हाऊसिंग सोसा. लि." अशी ज्ञात सोसायदी, "सी" विंग, १ ला मजला, मोजपारित ६२५ बी. फू. बिल्ट अप क्षेत्र, पलेंट क्र. १०६ थारक मिक्रकतीचे सबें ते पाप आणि विभाग, खालीलाझाणे सीमावस्टर, पूर्वः बांधकामाच्या अंतर्गत, पश्चिम: एविंग, उत्तर: ॲनसेस रोड, दक्षिण: बी विंग	२०-ऑगस्ट-२१/रु. १६४०७१५ (१०१४५१८ + ६,२६,११७.००) (स्पर्य सोळा लाख वाळीस हजार सातरो पंधरा मात्र) दिनांकः १७-ऑगस्ट-२०२१ आणि १६-ऑगस्ट-२०२१ रोजीस
अनिल कुमार तिवारी सत्यभामा तिवारी ८०१०एचएल००१०२०१८४ बीईएलएएचएल०००१०००६	गानः डोणे, लांगणी (प), तालुकाः अंबरानाथ आणि जिल्हाः ठाणे सर्ल्हे क्र. ६५, हिस्सा क्र. ४ धारक जिमनीवर बांधलेली 'अमन कॉम्प्लेक्स फेज-॥' अशी ज्ञात इमास ''सी' विंग, २ ऱ्या मजत्यावर, मोज, ५०० वी. फू, बिल्ट अध क्षेत्र, फ्लॅट क्र. ३०६ धारक स्थावर मिळ्कत फ्लॉट वे सर्व ते भाग आणि विभाग. खालीलाअमाणे सीमाब ध्दः पूर्वः अमन कॉम्प्लेक्स फेज १, पश्चिमः बांधिकामाच्या अंतर्गत इमारत, उत्तरः ग्रेड, दक्षिणः ओपन प्लॉट	२०-ऑगस्ट-२१/ रु. ११,६१,५६६.०० (रुपये अकरा लाख एकसष्ट हजारपाचशे सहासष्ट मात्र) दिनांक: १६-ऑगस्ट-२१ रोजीस
अनिल कुमार शुक्ला सपना अनिल कुमार शुक्ला/ जयप्रकाश पाँडे/ ८०२०एचएल००१०२७५८७ बीओआयएएचएल००००१७९९२	गानकातकस्पाद्य, तालुका आणि जिल्हा पालघर येथे स्थित मोजमापित २९०.८१ ची. मीटर्स थास्क सन्दें क्र. ४९+५१, ओल्ड सन्दें क्र. ५२/५३/ए/२०, प्लॉट क्र. २० जिम्मीचर बांधलेली ''श्री गणेश रेसिडेन्सी'' अशी जात इमारत, बोईसर (परिचा), १ त्या मजत्यावरील, एलॅंट क्र. १०४ थास्क स्थावर मिळकत प्लॉट से से ते ते माग आणि विभाग. खालीलप्रमाणे सीमाबस्ट, पूर्व: रोड, प्रस्थिम: गानठण क्षेत्र, उत्तर: ओपन प्लॉट/रोड, दक्षिण: कलर सिटी कॉम्प्लेक्स	२०-ऑगस्ट-२१/ रु. १३,४१,०३३.०० (स्पर्य तेच लाख एकेचाळीस हजार वेहेतीस मात्र) दिनांकः १६-ऑगस्ट-२१ रोजीस
गणेश राजु रंथाले रत्ना राजेश रंथाले ८०१०एचएल००१०४०९३५ बीओआयएएचएल००००१७१८४	गालः पास्थल, तालका-पालघर, जिल्हा पालघर वेथे स्थित सब्हें क्र. ६५, हिस्सा क्र. २, मोजमापित क्षेत्र ०-८६-७ हे. आर. आणि सब्हें क्र. ६५, हिस्सा क्र. ३- सी मोजमापित क्षेत्र ०-८८-१ हे. आर. थाक्क जिमनीवर बांधलेली "टाक्ट्र आयकान" अशी ज्ञात इमारत, सी विंग, ३ ऱ्या मजन्यावरील, क्षेत्र मोजमापित ५६०, ३७ ची. फू. चटई क्षेत्र, फराँट क्र. ३०३ थाक्क स्थावर मिळकत फराँट चे सब्बे ते भाग आणि विभाग. खाली लप्तमाणे सीमाब स्ट. पूर्व: यक्ष्म इंक्लोक बिल्डिंग, पश्चिम: ओपन प्लॉट, उत्तर: येड, दक्षिण: ओपन प्लॉट.	२०-ऑगस्ट-२१/रु. १३२८६०३ (रुपये तेग्र लाख अट्टावीस हजार सहाशे तीन मात्र) दिनांकः १७-ऑगस्ट-२१ गोजीस
नीलम कमलकांत राय राजेश कुमार शरदप्रसाद राय ८०१०एचएल००१०४०२९४ केएएलएएचएल००००३४०११	गांव अडिक्ली-ख्रेक्ली, तालुका अंबलाध आणि जिल्हा टाणे, ग्रांमपंचायत अडिक्ली-ख्रेक्ली, जिल्हा टाणे च्या हदीत येथे असलेले, वसलेले आणि स्थित सर्व्हें क्र. ४५, हिस्सा क्र. १३बी, क्षेत्र मोजमापित ०एच-०५आर-०पी म्हणजेच ५०० ची. मी., एकूण क्षेत्रा पैकी मोजमापित ०एच-४१आर-०पी + पोटखराजा ०एच-४०आर-०पी, धारक जमिनीवर बांधलेली ''विनायक हाईटस्' अशी ज्ञात इमारत, ३ रा मजन्यावरील क्षेत्र मोजमापित ५८५ ची. पू. चटई क्षेत्र फ्लॉट क्र. ३०१ धारक स्थावर मिळकत फ्लॅटचे सर्वे ते भाग आणि विभाग. खालीलग्रमाणे समाबद्ध: पूर्वः श्री विनायक पेसेडेन्सी, पश्चिम: ओपन प्लॉट, उत्तर: ओपन प्लॉट आणि स्लम एरिसा, दक्षिण: आतील रोड	२० - ऑगस्ट- २१ / रु. १०,८१,०८७,०० (रुपये दहा लाख एक्पॉऐंसी हजार सत्याऐंसी मात्र) दिनां कः १६ - ऑगस्ट- २१ रोजीस
अजितकुमार कमलेश ओझा नीलम अजित ओझा ८०१०एचएल००१०४०२६९ व्हीआयआएएचएल००००१९८३३	गान-उमरोली, तालुका आणि जि. पालघर येथे स्थित सन्हें/गट क्र. २६०, एकूण मोजमापित ७०७.४५ ची. मी. धारक जिम्मीवर अंधलेली "अर्थ अपार्टमेंट" येथे स्थित इमारत, बिल्डिंग क्र. ०५, टाईप ।, जिंग औ, २ ऱ्या मजन्यावरील क्षेत्र मोजमापित ६२५ ची. फू. बिल्ट अर्थ, पुरस्क क्ष. २०१ धारक स्थात रिम्ठकत प्लॉट से खे तो भाग आणि विभाग. खालीलप्रमाणे सीमाबस्टा: पूर्व: ओपन एताँट, पश्चिम: रोड, उत्तर: ओपन एताँट, दक्षिण: ओपन एताँट	२०-ऑगस्ट-२१/रु. १३१५०२२ (स्पर्ये तेरा लाख पंच्याण्णव हजार वातीस मात्र) दिनांकः १७-ऑगस्ट-२१ रोजीस
अंचल सिंग लक्ष्मीदेवी रविंद्र प्रताप सिंग ८०१०एचएल००१०४०२२२ व्हीआयआरएएचएल००००११८३२	गान उमरोली, तालुका आणि जि. पालघर येथे स्थित सर्वें /गट क्र. २१०, एकूण मोजमापित ७०७,४५ ची. मी. धारक जमिनीनर बांधलेली "अर्थ अपार्टमेंट" येथे स्थित इमारत, बिल्डिंग क्र. ०५, टाईंप।, विंग बी, १ ल्या मजल्यावरील क्षेत्र मोजमापित ६२५ ची. फू. बिल्ट अप क्षेत्र, पलॅट क्र. १०४ धारक स्थानर मिळकत फलॅटचे सर्वे ते भाग आणि विभाग. खालीलप्रमाणे सीमाबध्दः पूर्वः ओपन प्लॉट, पश्चिम: ओपन प्लॉट, उत्तरः ओपन प्लॉट, दक्षिण: ओपन प्लॉट	२०-ऑगस्ट-२१/ रु. ११,९७,००४,०० (स्पर्ये अकग्र लाख सत्याण्णव हजार चार मात्र) दिनांकः १६-ऑगस्ट-२१ ग्रेजीस
राजमणी पाल प्रेमादेवी राजमणी पाल ८०१एलएपी००१०४०८९८ व्हीआयआरएलएपी००००१९९१५	गाव राजावली, तालुका वसई, जि. पालघर येथे स्थित टाईप ''ए'' नवकार सिटी फेज ॥। भाग१ मधील, ''नवकार सिटी फेज ॥'' अशा जात इमास्त, बिल्डिंग क्र. १ च्या तळ मक्ट्यावरील मोजमापित ४८५ चीरस फूट बिल्ट अप क्षेत्र, दुकान क्र. ३५ धारक स्थावस मिळकत प्लॅटचे सबें ते भाग आणि विभाग. खाली लप्तमाण सीमाब स्दः पूर्वः राजक्ली रोड, पश्चिम: ओपन प्लॉट, उत्तरः ओपन प्लॉट, दक्षिण: राजवली रोड	२०-ऑगस्ट-२१/रु. १८५४६३६ (रुपये अठग्र लाख चोपन हजार सहारो उत्तीस मात्र) दिनांकः १७-ऑगस्ट-२१ रोजीस

व्याज भरण्यासाठी याद्वारे बोलविण्यात येत आहे. कसूर केल्यास निम्नस्वाक्षरीकारोना वरील नमूद तारणाची सक्त वसुली करण्यासाठी कारवाई करणे भाग पडेल. तुमचे लक्ष ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तर्तुदीकडे वेधण्यात येत आहे. ज्याच्या सुकृताद्वारे तुम्हाला वरील सदर तर्तुदीमधील विहित कालावधीर तारण मालमता विमोचित करण्याचे स्वातंत्र आहे. कृपया नोंद च्यावी की सदर ॲक्ट च्या कलम १२(१२) नुसार तुम्हाला आमच्या सहमतीशिवाय विक्री, भाडेपड्डा किंवा अन्य मार्गाने वरील उल्लेखित तारण मालमत्ता हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंध करण्यात येत आहे.

प्राधिकृत अधिकारी

भाषांतरामध्ये बुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य थरण्यात येईल.

कॉपॅरिट कार्यालय : महिंद्रा हाऊसिंग फायनान्स लि., साधना हाऊस, २ रा मजला, ५७० पी. बी. मार्ग, वरळी, मुंबई - ४०००१८, भारत. विभागीय कार्यालय : ठाणे, महाराष्ट्र – ४३१००१ स्थावर मिळकतीच्या विक्री नि ई-लिलावाकरिता जाहीर सूचना

सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २**००२ मधील कलम १३ (४) अंतर्गत (सरफेसी** ॲक्ट असा उल्लेख) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स ८ व ९ नूसार (यानंतर रूल्स असा उल्लेख) तारण कर्जाच्या वसुलीकरिता महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स लि. (यानंतर एमआरएचएफएल') च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी **जे आहे जेथे** <mark>आहे तत्वाने जे आहे जसे आहे</mark> तत्वाने ताब्यात घेतलेली तारण (अचल) मातमत्ता विक्री करण्याचे ठरविले आहे. सर्वसामान्य जनता आणि सर्व संबंधितांसह कर्जदार /गहाणदार आणि त्याचे कायदेशीर

कर्जदार/सह–कर्जदार/ हमीदार/गहाणदार यांची नावे	९३(२) मागणी सूचनेची दिनांक व रक्कम	कब्जाची तारीख	मिळकतीचे विवरण	राखीव किंमत ईएमडी बोली वाढ रक्कम	मिळकत निरिक्षणाची तारीख आणि वेळ	ई लिलावाची तारीख आणि वेळ
कर्जदार- मैथीली एम. हसबनीस, माधवी एस.हसबनीस 3/33, जयवंत निवास,आयरे रोड,डॉबिवली,(पु) जि. ठाणे (महाराष्ट्र) शाखा- ठाणे LAN- XSEMKLY00314595	25.10.2019 रु. 10,07579(रु. दहा लाख सात हजार पाचशे एकोन ऐँशी )	2019	ग्रामपंचायत प्रोपर्टी नं. 27/1, प्लॉट नं.7 आणि 8 एकुण क्षेत्रफळ 402.72 चौ.मि. फ्लॅट नं. बी/102, पिट्टिला मजला बी विंग, वृशाली रेसिडेन्सी, विवास्वरंगन कॉम्प्लेक्स जवळ, नवली तलाव, सर्व्हें नं. 27/1 प्लॉट नं. 7 आणि 8 नवली ता. पालघर जि. ठाणे चतुःसिमा: पुर्व: मोकळा प्लॉट, पश्चिम: ए विंग, दक्षिण: बांधकाम होत असलेली इमारत, उत्तर: मोकळा प्लॉट	इएमडी रु. 65000/- बोली वाढ रक्कम रु.10000/-	6 ऑक्टो. 2021 वेळ दू. 2.00 वा.	9 ऑक्टो 2021 वेळ स. 11.30 वा

१. विहित नमुन्यातील मोहोरबंद निविदा प्रस्ताव शाखा ०८.१०.२०२१ सायं. ५.०० वा. पर्यत सादर करावयाचे आहेत. व्यवस्थित न भरलेल्या किंवा अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेल्या

निविदा बाद समजून नाकारण्यात येतील. अनामत रकमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. २. लिलावाच्या अटी आणि शर्ती विहित निविदा प्रपत्रामध्ये दिलेल्या आहेत. निविदा प्रपत्र www.mahindrahomefinace.com तसेच https://DisposalHub.com

३. लिलावात सहभागी होण्यासाठी सर्व इच्छुक बोलीदारांनी अनामत रक्कमेसह त्यांची बोली सादर करण्यापुर्वी त्यांच्या नावाची मोफत नॉदणी नमूद वेबपोर्टलवर करणे बंधनकारक राहील. महिंद्रा रुरल फायनान्स लिमिटेड च्या नावे अनामत रक्कमेच्या डिमांड ड्राफ्ट सह केवायसी दस्तऐवजासह विहित नमून्यातील मोहरबंद निविदा ऑनलाईन व प्रत्यक्ष सदर शाखेत सादर करणे गरजेचे आहे. लिलावासंबंधी अधिक माहितीसाठी बोलीदार **एम.आर.एच.एफ.एल. प्राधिकृत अधिकारी यांच्याशी मो क्र.+ ९१**– ७७७४०५**१३**१**१ या क्रमांकाव**र आणि भागीदार मे. नेक्झेन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, द्वारा csd@disposalhub.com. फोन नं. +९१ १२४ ४२३३ ९३३, मोबाईल क्र : + ९१ ९३१००२९९३३ यांच्याशी

संपर्क करु शकतात

४. थकीत कर्जाच्या रकमेवरील लागू असलेले व्याज, पुढील व्याज आणि अनुषांगीक खर्च, कर्ज करारानुसार आकारण्यात येवून ते देय राहील. ५. कर्जदार आणि हक्कदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की , त्यांनी विक्री च्या वेळी प्रत्यक्ष हजर राहावे. आणि ते विक्रीच्या अटी आणि शर्तीच्या तपशिलानुसार वरील उल्लेखित स्थावर मिळकतीच्या खरेदीसाठी इच्छुक खरेदीदार आणू शकतात.

६. कर्जदार/हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी वरील नमूद रक्कम चुकती करण्यासाठी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ अन्वये **१५ दिवसांच्या सूचना देण्यात येत आहे**. तसे न केल्यास मिळकतीचा लिलाव करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसूल करण्यात येईल. जर कर्जदारांनी विक्रीच्या तारखेपूर्वी संपूर्ण रक्कम महिंद्रा रुरल फायनान्स लि. यांना चुकती केली तर लिलाव थांबवण्यात येईल.

७. स्थावर मिळकत उच्चतम निविदाकाराला विकण्यात येईल. तथापि निम्नस्वाक्षरीकारांनी आवश्यक वाटल्यास लिलाव थांबवू शकता अथवा अंतर्गत त्यांनी बोलीचा निर्णय राखून ठेवला आहे.

८. कंपनीला मिळकतीबाबत माहिती नसलेल्या इतर कोणत्याही व्यवहारासंबंधीची कोणतीही जबाबदारी कंपनी घेत नाही. अधिक तपशीलाकरिता वरील नमूद बँकेंच्या कार्यालयाच पूत्त्यावर शाखा व्यवस्थापकांशी संपर्क करावा. दिनांक : २०.०९.२०२१

(मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)

महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स लि.

सही/- प्राधिकृत अधिकारी,

Sanjey Chaturvedi Associates